

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/ ७३१/२०१५  
 दिनांक : १६/१०/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व  
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २१/१०/२०१५ रोजी  
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक  
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २१/१०/२०१५ रोजी दुपारी २.०० वा.  
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात  
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण  
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी

२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ३

दिनांक : २१/१०/२०१५

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २१/१०/२०१५ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

दिनांक ०७/१०/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.२) सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) म.न.पा.चा इंद्रायणीनगर से.नं.०१ भोसरी येथील बॅडमिंटन हॉल राष्ट्रीय ग्रामिण विकास केंद्र, पुणे ०६ या संस्थेस दरमहा र.रु.८,९५९/- सेवा शुल्क देऊन (फक्त एक कोर्टचे भाडे) दि.०१/०२/२०१५ ते दि.३१/१२/२०१५ अखेर ११ महिने कालावधीसाठी चालविणेस मुदतवाढ देणे व दि.०१/०३/२०१४ ते दि.३१/०१/२०१५ अखेर मुदतवाढीस कार्यांतर मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

( दिनांक २१/१०/२०१५ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे )

विषय क्र.२) महापौर चषक क्रीडा स्पर्धेस मा.माजी महापौर यांचे नाव देणेची कार्यवाही करणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेपासून ते आजतागायत मा.महापौर पदाचा कार्यभार सांभाळलेल्या मा.महापौर यांची नावे ,कालावधी यांची माहिती खालील प्रमाणे

अ.क्र.	मा.माजी महापौर यांची नावे	कालावधी
१	मा.ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे	दि.२३/३/१९८६ ते १९/३/१९८७
२	मा.कै.भिकू वाघरे (पाटील)	दि.२०/३/१९८७ ते ६/६/१९८७
३	मा.कै.अरविंद उर्फ नाना शितोळे	दि.१९/६/१९८७ ते १९/३/१९८८
४	मा.कृष्णा शंकर उर्फ तात्या कदम	दि.१९/३/१९८८ ते २०/३/१९८९
५	मा.कविचंद्र भाट	दि.२०/३/१९८९ ते २०/३/१९९०
६	मा.कै.सादबा उर्फ आप्पासाहेब काटे	दि.२०/३/१९९० ते २०/३/१९९१
७	मा.कै.प्रभाकर नारायण साठे	दि.२०/३/१९९१ ते ७/३/१९९२

८	मा.आझम फकीरभाई पानसरे	दि.७/३/१९९२ ते २०/३/१९९३
९	मा.विलास विठोबा लांडे	दि.२०/३/१९९३ ते १९/३/१९९४
१०	मा.रंगनाथ सदाशिव फुगे	दि.१९/३/१९९४ ते २०/३/१९९५
११	मा.संजोग भिकू वाघरे (पाटील)	दि.२०/३/१९९५ ते २१/३/१९९६
१२	मा.आर.एस.कुमार	दि.२१/३/१९९६ ते १३/३/१९९७
१३	मा.सौ.अनिता दत्तात्रय फरांदे	दि.१३/३/१९९७ ते २०/३/१९९८
१४	मा.हनुमंत भिमराव भोसले	दि.२०/३/१९९८ ते २०/३/१९९९
१५	मा.कै.मधुकर रामचंद्र पवळे	दि.२०/३/१९९९ ते २४/११/२०००
१६	मा.लक्ष्मण पांडुरंग जगताप	दि.१९/१२/२००० ते १३/३/२००२
१७	मा.प्रकाश बंडोबा रेवाळे	दि.१३/३/२००२ ते १८/२/२००५
१८	मा.सौ.मंगलाताई कदम	दि.१८/२/२००५ ते १३/३/२००७
१९	मा.डॉ.वैशाली घोडेकर (लॉडे)	दि.१३/३/२००७ ते २३/५/२००८
२०	मा.सौ अपर्णा निलेश डोके	दि.६/६/२००८ ते ३०/११/२००९
२१	मा.योगेश मंगलसेन बहल	दि.१/१२/२००९ ते १३/३/२०१२
२२	मा.सौ.मोहिनीताई विलास लांडे	दि.१३/३/२०१२ ते १२/९/२०१४
२३	मा.सौ.शकुंतलाताई भाऊसाहेब धराडे	दि.१२/९/२०१४ पासून

वरील प्रमाणे दि.२३/३/१९८६ ते आजतागायत (दि.७/८/२०१५)अखेर एकूण २३ सन्माननिय नगरसदस्य यांनी महापौर पद भूषविलेले आहे. तरी महापौर चषक क्रीडा स्पर्धेस एका खेळाला एका महापौरांचे नाव देणेस, तसेच जस जशा महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील,तस तशा स्पर्धेस प्रस्तावात नमुद प्रमाणे मा.माजी महापौर यांचे नाव अ.क्र.नुसार देणेस, मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक सभेमार्फत, मा.स्थायी समिती सभेची व मा.महापालिका सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धेस एका खेळाला एका महापौरांचे नाव देणेस, तसेच जस जशा महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील, तस तशा स्पर्धेस मा.माजी महापौर यांचे नाव अ.क्र.नुसार देणेस मान्यता घेणेकामी मा.स्थायी समिती मार्फत मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

( दिनांक २१/१०/२०१५ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे )

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाकडील मैदाने, क्रीडांगणे विविध खेळासाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण होत असतात. सलग आरक्षण असल्यामुळे देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच मैदानावर पाणी मारणे इत्यादी कामे करताना अडचणी निर्माण होतात. प्रत्येक शुक्रवारी मैदानाचे आरक्षण बंद ठेवल्यास मैदानाची देखभाल दुरुस्ती वेळचेवेळी करणे शक्य होईल. त्यासाठी दर शुक्रवारी नागरिकांसाठी १) कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी, २) मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी व ३) मोरया गोसावी मैदान,

चिंचवड या मैदानांचे आरक्षण बंद ठेवण्यास मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७३१/२०१५

दिनांक : १६/१०/२०१५ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेटस) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.